

v. a. Naachkommenschaft, Generation ÇAT. Br. 3, 2, 4, 31. त्रीणि वाच रैता-
 सि पिता पुत्रः पौत्रः TS. 5, 6, 8, 4. — 4) Quicksilber (Çiva's Same) MED.
 — Vgl. अ०, उर्ध्व०, कुम्भ०, द्वि०, पर्जन्य०, वज्र०, भूरि०, महा०, वसु०,
 वक्रि०, विश्व०, स०, मरुत्त०, सु०, सुवर्ण०, क्षिरण्य०.
 रैतम् am Ende eines comp. = रैतम् in अग्नि०, कपोत०.
 रैतस्य adj. Samen führend AIR. Br. 1, 20. ऋच् heisst der erste Vers
 des Bahishpavamāna Stotra SHAPY. Br. 2, 1. LĪTJ. 1, 12, 8. 6, 3, 4.
 रैतस्वत् adj. samenreich, befruchtend, Bein. Agni's ÇĀṆKU. Çr. 2, 5, 17.
 रैतस्विन् adj. samenreich (Gegens. अरैतम्, सिक्तरैतम्) TS. 5, 5, 4. 2.
 7, 5, 12, 2.
 रैतःसिच्य adj. Samen ergießend: घ्राण्डो ÇAT. Br. 7, 4, 24. Bez. best.
 Ishṭakā 10, 4, 2, 14. 5, 5, 10. 7, 4, 2, 22. fgg. TS. 5, 6, 8, 4. KĀTJ. Çr. 17,
 4, 22. 6, 3. 8, 2. 10, 17.
 रैतःसिच्य n. Samenergiessung ÇĀṆKU. Br. 10, 3.
 रैतिन् adj. samenreich oder besamend: वृषभ RV. 10, 40, 11.
 रैतोद्युः s. 1. रैतोधा.
 1. रैतोधा adj. besamend, befruchtend: वृषभ RV. 3, 56, 3. 7, 101, 6.
 Soma 9, 86, 39. Agni TBA. 2, 1, 2, 11. RV. 10, 129, 5 (pl. ०धाः). श्रेयो
 गर्भस्य रैतोधाः AV. 5, 23, 1. VS. 8, 10. 23, 20. TS. 5, 2, 6, 4. TBA. 2, 7, 4, 1.
 KĀTJ. Çr. 23, 3, 1. रैतोधाः (von रैतोधा oder ०द्युः) MBH. 3, 11022 (S. 570).
 रैतोधाः पुत्र उन्नयति (नयति) नरदेव यमन्तयात् 1, 3103 = HARIV. 1725
 = BHĀG. P. 9, 20, 22. m. Vater H. c. 116.
 2. रैतोधा f. das Besamen KAUC. 24.
 रैतोध्यैय n. dass. ÇĀṆKU. Br. 10, 3. PAKĀV. Br. 8, 7, 12. 12, 10, 11.
 रैतोमार्ग m. Samenweg SUÇR. 2, 419, 8.
 रैत्य n. = रैति Glockengut NILAK. zu AK. 2, 9, 97. ÇKDR. — Vgl. रैत्य.
 रैत्र n. = रैतम्, पीयूष, पटवास, सूतक ÇKDR. nach MED.; semen virile;
 quicksilver; nectar or ambrosia; perfumed or aromatic powder, pulvilio
 Wilson nach H. an.; die gedruckten Ausgaben geben diese Bedd. वे-
 तम् st. रैतम् und सूत्रक st. सूतक MED.) dem Worte वैत्र.
 रैचक m. N. pr. eines Mannes VIKR. 76, 1, v. l. für रैचक.
 रैप्, रैपते (गती, nach Andern auch शब्दे) Dhātup. 10, 10.
 रैप adj. verächtlich H. 1442, Sch. an. 2, 299. MED. p. 10. grausam H.
 an. MED. — Vgl. रेपस्, रैफ.
 रैपस् (von रिप्) UṆĀDIS. 4, 189. n. Fleck, Schmutz: न घृस्मान्स्तुन्वीर्षु रैप
 सा धुः RV. 4, 6, 6. adj. = अथम, क्रूर, कृपाण MED. s. 32. — Vgl. अ०,
 रेप, रैफ, रेफस्.
 रैफ (von रिफ्) UṆĀDIS. 5, 54. 1) m. Siddh. K. 230, a, 3. a) der Schnarr-
 laut, das र् VS. PRĀT. 1, 40. P. 3, 3, 108, VĀRTI. 4. AK. 3, 4, 20, 135.
 TRĪK. 3, 3, 280. H. an. 2, 302. MED. ph. 2. ĀÇV. Çr. 1, 2, 18. RV. PRĀT. 1,
 10. ०संधि 4, 9. VS. PRĀT. 3, 38. 57. 80. 140. 4, 2. 34. fg. 98. 145. 7, 9. AV.
 PRĀT. 1, 38. 37. 58 u. s. w. TAITT. PRĀT. 1, 8. 2, 5. 8. P. 4, 4, 128, VĀRTI.
 2. VOP. 2, 51. WEBER, RĀMAT. UP. 289. 314. RĀĀ-TAR. 6, 39. VERZ. d. Oxf.
 H. 97, b, 3. समस्तरैफान् (= शब्दान् Comm.) BHĀG. P. 8, 20, 25. — b)
 Creticus (—) PĪṆGALA in Ind. St. 8, 210. — c) = रोग ÇABDAR. im ÇKDR.
 — 2) adj. verächtlich UṆĀDIS. AK. 3, 2, 3. 3, 4, 20, 135. TRĪK. H. 1442.
 H. an. MED. — Vgl. चित्र०, द्वि०.
 रैफवत् adj. den Schnarrlaut enthaltend so v. a. ऋ RV. PRĀT. 14, 9.
 VI. Theil.

अ० kein r enthaltend 4, 16.
 रैफविपुला f. = रविपुला Ind. St. 8, 342.
 रैफस् adj. = अथम u. s. w. HALĀJ. 2, 182. ÇABDAR. im ÇKDR. = क्रूर,
 दुष्ट, कृपाण ÇABDAR. — Vgl. रेपस्.
 रैफिन् (von रैफ) adj. den Schnarrlaut —, ein r enthaltend, die Natur
 des र् habend ĀÇV. Çr. 1, 5, 11. ऊष्मा रैफी पञ्चमो (d. i. Visarga) ना-
 मिपूर्वः RV. PRĀT. 1, 20. 4, 9. fg.
 रैम्, रैभते (शब्दे) Dhātup. 10, 22. — Vgl. रिम्.
 रैम् (von रिम्) 1) adj. knisternd, knasternd, plütschern, laut tönend;
 m. Rufer, Recitator, Declamator NAIG. 3, 16. (सोमः) रैमो पद्व्यते वने
 RV. 9, 66, 9. वाच उदियति वक्रिः स्तवानो रैम उपसो विभार्तिः 1, 113,
 17. अथै रैमो न ज्ञेत ऋष्याणाम् 127, 10. अन्तु पञ्चात्कवीयो यत्ति रैमोः 163,
 12. स अग्निः ई रैमो न प्रति वस्त उन्नाः 6, 3, 6. यन्मधुं दृक्न्दो भवति रैम
 इष्टो 11, 3. रैमैर्देत्यनुमद्यमानः 7, 63, 3. समो रैमोसो अस्वर्निद्रं सोमस्य
 पीतये 8, 86, 11. 9, 7, 6. 71, 7. तां सत्त रैमा अग्निं सं नवते 10, 71, 3. 87, 12.
 यद्वाचस्तुष्टं ज्ञनयत्त रैमोः 13. AV. 20, 127, 4. fgg. Schwätzer, Plauderer
 VS. 30, 6. — 2) m. N. pr. eines Schützlings der AÇvin, welchen sie
 aus Wasser und Gefangenschaft retten; mit dem patron. Kāçjapa
 Liedverfasser von RV. 8, 86. — RV. 1, 112, 5. 116, 24. 117, 4. 118, 6. 119,
 6. 10, 39, 9. pl. ĀÇV. Çr. 12, 14. — Vgl. रैभ्य.
 रैमण (wie oben) n. das Brüllen der Kühe TRĪK. 2, 9, 21.
 रैमसुन् m. Robha's Sohn; zwei Liedverfasser von RV. 9, 99 und 100.
 रैमित्त m. N. pr. eines Mannes MĀNĀ. 44, 6. 67, 10. ०क 43, 14.
 रैमि ved. adj. von रम् P. 3, 2, 171, VĀRTI. 2, Sch.
 रैरिवन् adj. in der Stelle: अहं वृत्तस्य रैरिवा TAITT. UP. 1, 10, 1. = प्रे-
 रयित्त्वा ÇĀṆK.
 रैरिहं (vom intens. von रिह्) adj. beständig leckend AV. 8, 6, 6.
 रैरिहाण (wie oben) m. 1) ein Name Çiva's TRĪK. 1, 1, 44. H. c. 46
 (fälschlich रैरिहाणि). an. 4, 87. MED. p. 107. HĀR. 8. VERZ. d. Oxf. H.
 191, a, 3. — 2) Dieb ÇABDAR. im ÇKDR. — 3) = अम्बर MED. = वर H.
 an. = अम्बर ÇKDR. und WILSON nach MED. — Vgl. लेलित्कान.
 रैव, रैवते (स्रवगती) Dhātup. 14, 39.
 रैव 1) m. N. pr. eines Sohnes des Anarta und Vaters des Raivata
 HARIV. 643. fg.; vgl. रैवत. — 2) f. सा a) N. pr. eines Flusses, die Nar-
 madā, AK. 1, 2, 2, 31. TRĪK. 1, 2, 31. H. 1083. an. 2, 535 (zu lesen नी-
 ल्यां मे०). MED. v. 21. HALĀJ. 3, 52. MEGH. 19. RAGH. 6, 43. 16, 31. Spr.
 1807. VARĀH. BHŪ. S. 12, 6. KATHĀS. 19, 98. DAÇAK. 197, 12. SĀH. D. 5, 3.
 BHĀG. P. 5, 19, 18. 9, 15, 20. 10, 79, 21. HIT. 111, 15, v. l. VERZ. d. Oxf. H.
 10, a, N. 1. 66, b, 2. 149, b, 6. ०माहात्म्य 64, b, No. 114. fgg. ०षाड 84, b,
 6. 24. ०तीर्थ 73, b, 24. ०कावेरीसंगम 65, b, 33. ०सागरसंगम 67, b, 14. कृ-
 ङ्गादेवासंगम 68, b, 42. वागुरेवासंगम 66, a, 2. ०संगम 149, a, 16. — b) die
 Indigopflanze. — c) Bein. der Rati, der Gattin des Liebesgottes, H.
 an. MED.; vgl. रैवति. — 3) n. Name verschiedener Sāman Ind. St. 3, 231, b.
 रैवट 1) m. a) Eber. — b) Bambusrohr (विष्णु, Staub d. i. रेणु WILSON).
 — c) Wirbelwind. — d) Giftarzt AÇĀJAPĀLA im ÇKDR. — e) oil of the
 morwnga tree. — f) a plantain, the fruit WILSON. — 2) n. eine Muschel
 mit von rechts nach links gehenden Windungen AÇĀJAPĀLA im ÇKDR.
 रैवण m. N. pr. eines Mannes HALL 166.